

मिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
मिवंडी

केंद्र उत्तराखण्ड राज्य नाहितीचा
आधिकार आधिनियम-२००५

नुसार
मुख्य आपली व्यवस्थापन
विभागाची
नाहिती पुरितका

सन २०२३ -२०२४

•-----•

कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी

**महानगरपालिका विभागाचे नांव :- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आपत्ती
व्यवस्थापन विभाग**

कलम २ एच/a/b/c/d/

अ.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे नांव	ठिकाण व पत्ता
९	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख,	भिवंडी नि.श.महानगरपालिका मुख्यालय, नविन प्रशासकिय इमारत ताळमजला जुना एस.टी.स्टॅण्ड काप-आळी भिवंडी, जिल्हा- ठाणे.४२९३०२

कलम (२) एच-नमुना (ब),(क),(ड)

-----माहिती निरंक-----

कलम २ एच (नमुना आ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवर लोकप्राधिकारी यांची यादी

शासकिय विभागाचे नांव : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

कलम २ (एच) /a/b/c/d/

अ.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण पत्ता
१.	भिवंडी महानगरपालिका	मा. महापालिका प्रशासक तथा आयुक्त	भिवंडी नि.शहर महानगरपालिका मुख्यालय जुना एस.टी स्टॅण्ड कापआळी भिवंडी.जि.ठाणे.

कलम ४ (१) बी (ii) नमुना (अ)

कलम ४ (१) (अ)(vi)

भिवंडी महानगरपालिका येथील आपत्ती निवारण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
अधिकाराचा तपशील

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/ शासननिर्णय/परिपत्रक	अभिप्राय
१	आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख,	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (बी) (i)

**भिवंडी, निजामपूर महानगरपालिका येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यालयातील कार्ये व
कर्तव्ये यांचा तपशिल**

- | | |
|---|--|
| १) कार्यालयाचे नांव | : आपत्ती व्यवस्थापन विभाग |
| २) पत्ता | : भिवंडी नि.श.महानगरपालिका मुख्यालय, नविन प्रशासकिय इमारत
तळमजला जुना एस.डी.स्टॅण्ड काप-आळी भिवंडी, जिल्हा-
ठाणे. ४२९३०२ |
| कार्यालय प्रमुख | : आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख, |
| ४) शासकीय विभागाचे नाव | : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे.
जि.ठाणे. |
| ५) कोणत्या मंत्रालयीन
खात्याच्या अधिनस्त | : मदत व पुर्नवसन, महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई |

कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी

शासकीय विभागाचे नांव :-आपत्ती व्यवस्थापन विभाग, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

कलम ४ (१) (ख) अंतर्गत

अ.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण व पत्ता
१	आपत्ती निवारण व्यवस्थापन विभाग भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख	भिवंडी नि.श.महानगरपालिका मुख्यालय, नविन प्रशासकिय इमारत तळमजला जुना एस.टी.स्टॅण्ड काप-आळी भिवंडी, जिल्हा- ठाणे.४२९३०२

कलम ४ (१) (b) (i)

- १) कार्यालयाचे नांव :- आपत्ती व्यवस्थापन विभाग
- २) कार्यालयाचा पत्ता :- भिवंडी नि.श.महानगरपालिका मुख्यालय, नविन प्रशासकिय इमारत तळमजला जुना एस.टी.स्टॅण्ड काप-आळी भिवंडी, जिल्हा- ठाणे.४२१३०२
- ३) कार्यालय प्रमुख :- श्री.साकीब नजीर खरबे.
- ४) शासकीय विभागाचे नाव :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे.जि.ठाणे.
- ५) कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- मदत व पूर्नरवसन, महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई.
- ६) कार्यक्षेत्र :- भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणारा भाग
- ७) विशिष्ट कार्य :- संभाव्य आपत्ती व धोके टाळण्यासाठी विविध प्रकारची कार्यशाळा राबविणे व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
- ८) विभागाचे ध्येय/धोरणे :- आपत ग्रस्ताना आवश्यक ती मदत वेळीच पोहोचवून जिवीत हानी व वित्त हानी होणार नाही याची काळजी घेणे.
- ९) धोरणे :- आपत्ती घटनेची माहिती मिळताच आग्नीशमन दल वैद्यकीय पथक प्रथम पाठवून आपतग्रस्तांचा शोध घेवून सूटका करणे जखमीनां उपचारा करीता रुग्णालयात पाठविणे मनपाचे संबांधित अधिकारी कर्मचारी वर्गास व गरजेनूसार यंत्रसामूग्री घटनास्थळी रवाना करणे
- १०) सर्व संबंधित कर्मचारी :- मुख्य आपती निवारण विभाग तसेच प्रभागातील आपती निवारण कक्षाचे अधिकारी कर्मचारी तसेच सबंधित भागातील मनपा उप व कनिष्ठ अभियंता आपतीची घटना मोठी असल्यास

मनपाचे सर्व उप व कनिष्ठ अभियंते सर्व प्रभागातील संबंधित अधिकारी कर्मचारी

१०) कार्य

:- आपती निवारण करणे करिता आवश्यक ती कामे करणे.

११) कामाचे विस्तृत स्वरूप

:- आपतीची घटना घडल्याची माहीती मिळाल्यावर अग्निशमन दल व वैद्यकिय पथक प्रथम घटना स्थळी रवाना करणेत येते. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचताच त्या ठिकाणी अडकून पडलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची सूटका करणे जखर्मीना वैद्यकिय पथक प्राथमिक उपचार करून पूढील उपचारासाठी रुग्णालयास पाठविणे. इमारत कोसळली असल्यास त्या ठिकाणी जे.सी.बी. मशिन पोकलेन डंपर पाठवून ढिगा-यात अडकून पडलेल्याची सूटका करणे. व ढिगारा हटवून वाहतूकीस अडथळा होणार नाही किंवा आसपास राहणा-यां नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे तसेच आपतीची घटनांचे नियंत्रण /निवारण करणे मनपास शक्य नसल्यास जिल्हा /राज्य स्तरिय मदत मागविणे

१२) इमारती व जागेचा तपशील

:- महानगरपालिकेचे नविन प्रशासकिय इमारतीमध्ये आपती व्यवस्थापन विभागाकरिता तळमजल्यात अदांजे १२००-१३०० स्केअर पूटचे कारपेट क्षेत्र आहे.

१३) उपलब्ध सेवा

:- अग्निशमनदल वैद्यकिय पथक, डेब्रीज हलविणे कामी, जे.सी.बी /पोकलेन, डंपर, जनरेटर, बोटी /होडया सर्पकासाठी दूरध्वनी व बिनतारी यंत्रणा आणि हॉट लाईन.

१४) संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये

कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील

१) मा.प्रशासक तथा आयुक्त: आपती निवारणार्थ मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून कार्य करणे

- २) मा.उप-आयुक्त (आपत्कालीन), आपत्ती निवारण कार्याचे संचलन करणे, घटनास्थळी भेट देवून कामाची पाहणी करणे घटनेचे तिव्रतेनूसार निवारणकार्य लवकरात लवकर होणसाठी आवश्यक कार्यवाही करणे
- ३)मुख्यआपत्ती विभागप्रमुख घटनेची माहीती मिळताच अग्निशमनदल/ रुग्णवाहीका/ वैद्यकिय पथक रवाना करणे प्रभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविणे, गरजे नूसार घटनास्थळी जे.सी.बी. पोक्लेन, डंपर बोटी/होडया, जनरेटर उपब्लध करून देणे आवश्यक असल्यास जवळच्या मनपा अथवा जिल्हा/ राज्य स्तरावर निवारणार्थ मध्ये मदतीची मागणी करणे निवारण कामाचे नियोजन करणे
- ४)लिपीक मुख्य आपत्ती विभाग प्रमुखाचे आदेशानूसार निवारणाची कामे करणे, व अहवाल सादर करणे, कार्यालयीन कामकाज सांभाळणे
- ५)दूरध्वनी/बिनतारी सुचालक यंत्रणेवर मिळालेल्या संदेशाचा नोंदी ठेवणे आपत्तीच्या घटनेची माहीती मिळताच सर्व सबैत अधिकारी वर्गास सदेश देणे.

१५) कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :- दूरध्वनी क्रमांक ०२५२२- २५००४९,
कार्यालयीन वेळ- कार्यालय स.१.४५वा ते सायं ६.१५ वा. व आपत्ती निवारण कक्ष २४ तास कार्यरत


१६) साप्ताहीक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी

कार्यालय:


मनपा/शासन नियमा नुसार सर्व ठरवलेल्या वेळा शनिवार व रविवार तसेच शासनाने वेळोवेळी जाहिर केलेल्या सुट्ट्या ,
कार्यालय: वेळ स.१.४५ ते सा.६.१५वा.
जैवणाची वेळ दुपा.१:३० वा. ते २.०० वा.

आपत्ती विभागाचा प्रारूप तक्ता


महापालिका प्रशासक तथा आयुक्त




उपआयुक्त (मुख्या.)




विभाग प्रमूख,



लिपीक



दूरध्वनी / बिनतारी संदेश यंत्रणा चालक



शिपाई/ कामगार

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (अ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील अधिकारी
व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

अ

अ.क्र.	पदनाम	अधिकार-अर्थिक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	विभाग प्रमूख	निरंक	निरंक	निरंक

ब

अ.क्र.	पदनाम	अधिकार-प्रशासकीय	कोणत्या कायद्या/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	विभाग प्रमूख	निरंक	निरंक	निरंक

क

अ.क्र.	पदनाम	अधिकार- फौजदारी	कोणत्या कायद्या/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	विभाग प्रमूख	निरंक	निरंक	निरंक

ड

अ.क्र.	पदनाम	अधिकार-अर्ध न्यायीक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	विभाग प्रमूख	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ब)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील अधिकारी
व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशील

अ.क्र .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्याही कायद्या/ नियम/ शासननिर्णय/ परिपत्रकानुसार	अभि प्राय
१	महापालिका प्रशासक तथा आयुक्त	भिवंडी महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग प्रमुखाच्या विहीत केलेल्या सर्व जबाबदा-या, कार्यालय व विभागीय कार्यालयांचे नियंत्रण अधिकारी व नियुक्ती प्राधिकारी म्हणून काम पहाणे.	महाराष्ट्र नागरी सेवा नियम व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम-१९४९ नुसार.	-----

२	विभाग प्रमूख	<p>भिवंडी मनपा.हद्दीत कोठेही आपत्ती विषयक घटना घडल्यावर तिचे निवारण करणे साठी आवश्यक्यतेनुसार अग्नेशमन दल, वैद्यकिय पथक पाठविणेची व्यवस्था करणे घटनास्थळी प्रभागातील आधिकारी कर्मचारी तसेच अभियंता, मनपाचे इतर आधिकारी कर्मचारी यांना मदतीकरिता बोलविणे, निवारण कार्यासाठी आवश्यक यंत्र सामूग्री उपलब्ध करून देणे मनपा कडे नसल्यास खाजगी ठेकेदाराकडून उपलब्ध करून घेणे. आपत्ती घटना फारच मोठी असल्यास किंवा मनपाचे यंत्रणे कडून निवारण होणे शक्य नसल्यास जिल्हा / राज्य स्तरावरील संस्थाकडून मदत मागविणे. घडलेल्या घटनांची माहिती शासनास कळविणे.</p> <p>मनपाचे कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, ईत्यादी करिता आपत्ती निवारणाची माहिती क्लावी विशिष्ट आपत्तीचे वेळी काय करावे, काय करू नये, याची माहिती मिळणेसाठी प्रशिक्षणे आयोजित करणे. आपत्ती निवारण संबंधित देयके मजूरी करिता वरिष्ठांस सादर करणे.</p>	महानगरपालिका अधिनियम-१९४९ नुसार.वआपत्ती निवारण कायदा २००५	
---	-----------------	--	--	--

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.३ (Manual-3)

पर्यवेक्षण व जबाबदारी ठेवण्याच्या मार्गासह निर्णय घेण्याच्या
प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती

कलम ४ (१) (b) (iii)

- | | | |
|---------------------|----|---|
| १) कामाचे स्वरूप | :- | आपत्ती निवारणाचे कामकाज |
| २) संबंधित तरतुद | :- | अर्थसंकल्पीय तरतुद सन २०२३/२४
(०२ कोटी) |
| ३) अधिनियमांचे नांव | :- | मुबई प्रांतीक महानगरपालिका |
| ४) नियम | :- | अधिनियम १९४९ व आपत्ती निवारण
कायदा २००५ |
| ५) शासन निर्णय | :- | शासनाकडुन वेळोवेळी पारीत होणारे शासन
निर्णय |
| ६) परिपत्रके | :- | शासनाकडुन वेळोवेळी पारीत होणारे
परीपत्रके |
| ७) कार्यालयीन आदेश | :- | मा.महासभा, मा.स्थायी समिती ठराव व
मा.आयुक्त यांचेकडील आदेश.व मा.सचिव
तथा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापक
प्राधिकरण व जिल्हा आपत्ती प्राधिकरण
यांचे कडील आदेश. |

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
९	आपत्तीची घटना घडल्यावर तिचे निवारणार्थ मनुष्यबळ यंत्र सामूग्री यांची व्यवस्था करणे गरजे नूसार जिल्हा व राज्य आपत्ती निवारण विभागाशी मदतीसाठी संपर्क साधणे.	आपत्तीचे स्वरूपानूसार तेथील जखमी / मृत व्यक्तींना रुग्णालयात पोहचविणे पर्यंत /वाहतूकीस अडथळा होणार नाही ढिगारा व पडलो मलबा हळविणे पर्यंत.	आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमूख व संबंधीत विभागातील सहा-आयुक्त	-

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.४ (Manual-4)

कामे पार पाडण्यासाठी निश्चित केलेली प्रमाणके

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (अ)
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्र.	कामे / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (ब)
कामाची कालमर्यादा काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा

अ.क्र.	कामे / कार्य	दिवस/तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१	निरंक	निरंक	निरंक	निरंक

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.५ (Manual-5)

कामाशी संबंधित नियम / अधिनियम

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (अ)
आपत्ती निवारण विभागाच्या कामाशी संबंधित नियम/अधिनियम

अ.क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय (असल्यास)
१	मुबई प्रांतीक महानगरपालिका अधिनियम १९४९ व राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (ब)
आपत्ती निवारण विभागाच्या कामाशी संबंधित शासन निर्णय

अ.क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय (असल्यास)
	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (क)
आपत्ती विभागाच्या कामाशी संबंधित परिपत्रके

अ.क्र.	शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	निरंक	निरंक	निरंक
२	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (ड)
आपत्ती विभागाच्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.	शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (इ)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयामध्ये
उपलब्ध दस्ताएवजांची यादी**

अ.क्र.	दस्ताएवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती/ पदनाम	व्यक्तीचे ठिकाण/ उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास)
१	साठा रजिस्टर	विभागा कडील साहित्य	लिपीक	-
२	घटना नोंद वही	आपत्ती विषयक मिळालेल्या संदेशांची नोंद	दूरध्वनी / बिनतारी यंत्रणा प्रचालक	-

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.६ (Manual-6)

दस्तऐवजांचे विवरणपत्र

कलम ४ (१) (अ) (vi)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयामध्ये
दस्ताएवजांची वर्गवारी**

अ.क्र.	विषय	दस्ताएवजाचा विषय व प्रकार नस्ती /मस्टर / नोंदपुस्तक, व्हाऊचर इ.	प्रमुख बाबींचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	आपत्ती विभाग व त्या संबंधी असलेल्या वस्तु	-	-	कायम स्वरूपी

अ.क्र.	फाईलचे नाव	वर्गवारी
१	हजेरी पट	सन- २००९ ड
२	स्टॉक बुक	सन- २००९ ब
३	वृत्तपत्र कात्रण रजिस्टर	सन- २००९ ड
४	पर्जन्यमान तपशिल	सन २००९ ड
५	वायरलेस ऑपरेटर व शिपाई यांचा डियूटी तक्ता	सन- २०१० ड
६	घटना नोंद वही (२)	सन- २०१० ड
७	टपाल बुक	सन- २०१० ड
८	दैनंदिन पावसाची नोंद	सन- २०१० ड
९	पर्जन्यमान तपशिल (२)	सन- २०१० ड
१०	माहिती आधिकार फाईल (३)	सन- २०११ ब
११	एस. ओ. पी. कृती आराखडा फाईल	सन-२०११ ड
१२	भरती ओहोटी फाईल (२)	सन-२०११ ड
१३	फायर स्टेशन व प्र.स.क्र. १ ते ५ घटना अहवाल फाईल	सन-२०११ ड
१४	दि. ३०/७/२०११ नारळी तलाव येथील दर्घटना फाईल	सन-२०११ ब
१५	पर्जन्यमान तपशिल (२)	सन-२०११ ड
१६	एक दिवसीय कर्मचारी हजेरी मस्टर	सन-२०११ ड
१७	मान्सून नोंद वही	सन-२०११ ड
१८	तिन सत्रांतील हजेरी पट (६)	सन-२०११ ड

१९	घटना नोंद वही	सन-२०११	ब
२०	दि.१३/१०/२०११ कामतघर चक्रिवादळ दुर्घटना (२)	सन-२०११	ब
२१	दि.२५/१०/२०११ ग्लोरी इंग्लिश स्कूल जावळील इमारत दुर्घटना	सन-२०११	ब
२२	१२ ऑक्टोबर २०११ न्युनिकरण दिवस (प्रभाक फेरी)	सन-२०११	ड
२३	संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान	सन-२०११	ड
२४	प्रशिक्षण फाईल (५)	सन २०११	ड
२५	द्विनोंद लेखा पध्दत	सन-२०१२	ब
२६	परिपत्रक फाईल	सन-२०१२	ब
२७	मान्सून नोंद रजिस्टर फाईल	सन-२०१२	ड
२८	शासनाकडी पत्र फाईक	सन-२०१२	ब
२९	राज पत्र फाईल (आपत्कालीन कायदा)	सन-२०१२	ब
३०	४ सप्टेबर २०१२ अतिवृष्टी फाईल	सन-२०१२	ब
३१	आपत्ती निवारण आराखडा पत्र व्यवहार “यशदा (पुणे)	सन-२०१२	ब
३२	आराखडा संदर्भात निरनिराळ्या विभागाकडून मिळवलेली माहिती	सन-२०१२	ब
३३	१९ ऑगस्ट २०१२ “गणेश धाम” इमारत दुर्घटना	सन-२०१२	ब
३४	हजेरी पट	सन- २०१३	ड
३५	स्टॉक बुक	सन- २०१३	ड
३६	पर्जन्यमान तपशिल	सन २०१३	ड
३७	वायरलेस ऑपरेटर व शिपाई यांचा डयूटी तक्ता	सन- २०१३	ड
३८	घटना नोंद वही (२)	सन- २०१३	ड
३९	टपाल वही	सन- २०१३	ड
४०	दैनंदिन पावसाची नोंद	सन- २०१३	ड
४१	पर्जन्यमान तपशिल (२)	सन- २०१३	ड
४२	माहिती आधिकार फाईल (२)	सन- २०१३	ब
४३	आपत्ती निवारण आराखडा पत्र व्यवहार “यशदा’पुणे	सन- २०१३	ब
४४	राज पत्र फाईल (आपत्कालीन कायदा)	सन- २०१३	ब
४५	संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान	सन- २०१३	ड

४६	प्रशिक्षण फाईल (३)	सन- २०१३	ड
४७	१२/०७/२०१३ अतिवृद्धी तूळे हलविणेत आलेल्या नागरीकांना अल्पोहार पुरविणे बाबत फाईल	सन- २०१३	ब
४८	कु.जूबेरा म.रफिक अंसारी रा. किदवाईनगर, नागांव गटारात वाहून गेली बाबत फाईल.	सन- २०१३	ब
४९	ईमारत कोसळणे व अन्य आपत्ती विषयक घटना	सन २०१४ ते सन २०२१	ब

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.७ (Manual-7)

कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्याशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

कलम ४ (१) (ब) (vii)

भिंवडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/नियमा / परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
--	--निरंक----	- निरंक-----	- निरंक-----	निरंक-----

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.८ (Manual-8)

बोर्ड, परिषदा, समिती इ.बाबतचे विवरण

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना अ

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

अ.क्र.	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
--	निरंक	-- निरंक	-- निरंक	-- निरंक	-- निरंक	-- निरंक

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना ब

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र.	अधिसभेचे नांव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यांत येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
--	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना क

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

अ.क्र.	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यांत येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
--	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना ड

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र.	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यांत येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
--	निरंक.	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.९ (Manual-9)

अधिकारी व कर्मचारी यांची निर्देशिका

कलम ४ (१) (ब) (ix)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पते व त्यांचे मासिक वेतन

अ.क्र .	पदनाम	अधिकारी / कर्मचा-यांचे नाव	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल	एकूण वेतन
१	प्र.आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमूख	श्री. साकीब नजीर खरबे	३	१६/१२/२००९	८३९०२९९९००	
२	लिपीक	श्री. संतोष वसंतराव शिंदे	३	०९/०४/१९९९	९३७००७९९२०	
३	स.का./लिपीक	श्री.धनराज पाटील	४	०९/०३/२०००	९०४९९७५७७७	
४	स.का/वायरलेस ऑपरेटर	श्री. आयाज खान	४	०९/०९/१९९५	८९९९५६२३०	
५	लिपीक/वायरलेस ऑपरेटर	श्री. अकील मोमीन	३	०९/०९/१९९९	९५६९३३५०५७	
६	स.का./लिपीक	श्री.आप्पा शिंदे.	४	१५/०९/१९९५	७७९८६२६२४७	
७	वॉर्डबॉय लिपीक /वायरलेस ऑपरेटर	श्री.सुर्दशन शेळके	४	१७/११/१९९५	८८८८५०४४५८	
८	लिपक/वायरलेस ऑपरेटर	श्री. स्वप्निल गायकवाड	३	२१/१०/२०२०	९९७५८६९२३२	
९	सॅ.का./वायरलेस ऑपरेटर	श्री. योगेश बोबडे	४	०९/०३/२०००	७२४९८९०९९९	
१०	इलेक्ट्रिक ऑपरेटर	श्री. सोहेल मोमीन	३	१४/१०/१९९९	९८९०९५२९२०	
११	वाहन चालक	श्री. वामन बनसोडे	३	०९/०३/१९९६	९८५०२६६३६२	
१२	वाहन चालक	श्री. सतिष धुमाळ	३	२१/०८/१९९७	९९६०७५९६७८	
१३	वाहन चालक	श्री. अमजद युसुफ खान	३	०८/०३/१९९९	७०२९२३३०४६	
१४	वाहन चालक	श्री. रतन गोसावी	३	०९/०३/१९९६	९७६६५३७२९२	
१५	हमाल	श्री.अबुबकर नुर मोहम्मद शेख	४	१८/१०/२०११	७२७६९९९६७६	
१६	स.का./लिपीक	हेमंत बागल	४	०९/०७/२०१३	८९८३८८८८०९	
१७	रो.का./बोट चालक	श्री. सुदाम पाटील	४	०९/०९/१९९९	९२२६२२६५२५	

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१० (Manual-10)

वेतनाची विस्तृत माहिती

कलम ४ (१) (ब) (x)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. क्र.	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुदेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता, शहर भत्ता	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)
१	II	९३००-३४८००	-	-	-
२	III	५२००-२०२००	-	-	-
३	IV	४४४०-७४४०	-	-	-

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.११ (Manual-11)

अर्थसंकल्पीय तरतुद

कलम ४ (१) (ब) (xi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ.न	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियांजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपायात	अभिप्राय
१	आपत्ती निवारण कार्य करणे.	निरंक	भिवंडी महानगरपालिका हृदीत कोठेही आपत्तीची घटना घडल्यावर तिचे निवारण करणेसाठी मनूष्यबळ यंत्र सामूग्री उपलब्ध करणे.	-	-

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१२ (Manual-12)

अनुदान वाटपाच्या कामाची पद्धती

ग

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (अ)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती -

- | | |
|--|---|
| <input type="checkbox"/> कार्यक्रमाचे नांव | - |
| <input type="checkbox"/> लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती | आपत्ती घटने मध्ये जखमी
किंवा मृत्यु व्यक्तीचा वारसदार |
| <input type="checkbox"/> लाभ मिळविण्यासाठीच्या अटी | आपत्ती घटने मध्ये जखमी
किंवा मृत्यु व्यक्तीचा वारसदार |
| <input type="checkbox"/> लाभ मिळविण्यासाठीची कार्यपद्धती | लाभार्थ्याने पुरावासह
अर्ज, करणे |
| | |
| <input type="checkbox"/> पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र | पोलिस पंचनाम्याची प्रत
वैद्यकिय प्रमाणपत्र |
| <input type="checkbox"/> कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती | ----- |
| <input type="checkbox"/> अनुदान वाटपाची कार्यपद्धती | अर्ज दाखल आल्यानंतर
आवश्यक मंजूरी मिळाल्यावर
लाभार्थीस धनादेश द्वारे
अनुदान वाटप |
| <input type="checkbox"/> सक्षम अधिका-याचे पदनाम | उप-आयुक्त (कर) |
| <input type="checkbox"/> विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क | निरंक |
| <input type="checkbox"/> इतर शुल्क | निरंक |
| <input type="checkbox"/> विनंती अर्जाचा नमुना | निरंक |
| <input type="checkbox"/> सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी
(दस्तऐवज/दाखले) | १)लाभार्थीचा अर्ज
२)पोलिस पंचनामा
३)वैद्यकिय प्रमाणपत्र |

□ जोड कागदपत्रांचा नमुना

निरंक

कार्यपद्धती संदर्भात तकार निवारणासाठी संबंधित
महानगरपालिका अधिका-याचे पदनाम

मा.प्रशासक तथा आयुक्त भिवंडी

तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी
(उदा.जिल्हा पातळी,तालुका पातळी,गाव पातळी)

--

□ लाभार्थीची यादी खालील नमुन्यात

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना ब

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील अनुदान
कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती – निरंक

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१३ (Manual-13)

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

कलम ४ (१) (ब) (xiii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील मिळणा-या/सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशीलवार माहिती.

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ.क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांक पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
-१)-	निरंक	-- निरंक -	निरंक ---	निरंक ---	निरंक ---	-निरंक	निरंक ----

प्रकार उदा. जर वाहनाचा परवाना असेल तर दुचाकी / चार चाकी / जड वाहन इत्यादीचा तपशील.

विस्तृत माहिती - विषयवार परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं. आवश्यक आहे. इ.

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१४ (Manual-14)

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीबाबतचा तपशील

कलम ४ (१) (ब) (xiv)

**भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील माहितीचे
इलेक्ट्रॉनिक स्वरुपात साठविलेली माहिती चालू वर्षाकरिता**

अ. क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पद्धती	जबाबदार व्यक्ती
१)	-	-	-	-	-

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१५ (Manual-15)

उपलब्ध सुविधांचा तपशील

कलम ४ (१) (ब) (xv)

भिंवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता-

उपलब्ध सुविधा

- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
- वेबसाईट विषयी माहिती
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती

•

नागरी अ.क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तकार निवारण
9	भेटण्याची वेळ	स.११ ते दु. १२. वा. व सांय. ४ ते सांय. ५. वा.	--	आपत्ती व्यवस्थापन विभाग	आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमूख,	त्वरीत

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१६ (Manual-16)

माहिती अधिकारी / सहाय्यक माहिती अधिकारी /
अपिलीय प्राधिकारी यांचा तपशील

कलम ४ (१) (ब) (xvi)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत

अ.क्र .	शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	अपिलीय अधिकारी
9	श्री. साकील नजीर खरबे	विभाग प्रमूख,	मनपा हद	भिवंडी नि.श.महानगरपालिका मुख्यालय, नविन प्रशासकिय इमारत तळमजला जुना एस.टी. स्टॅण्ड काप-आळी भिवंडी, जिल्हा- ठाणे.४२९३०२ फोन न. ०२५२२-२५००४९/२३२३९८	bncmc.dmo@gmail.com	उपआयुक्त (मुख्या.)

- अ. शासकीय माहिती अधिकारी**
ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	सहा.शासकीय माहिती अधिकारी	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
9	श्री. संतोष वसंतराव शिंदे	लिपीक	मनपा हद	भिवंडी नि.श.महानगरपालिका मुख्यालय, नविन प्रशासकिय इमारत तळमजला जुना एस.टी. स्टॅण्ड काप-आळी भिवंडी, जिल्हा- ठाणे.४२९३०२ फोन न. ०२५२२-२५००४९/२३२३९८	

क. अपिलीय अधिकारी

अ.क्र .	अपिलीय अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
१	श्री. दिपक झिंजाड	उपआयुक्त (मुख्या)	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्यालय जुना एस. टी. स्टॅण्ड कापआळी भिवंडी जिल्हा ठाणे- ४२९३०२ फोन- ०२५२२- २२२५००		आपत्ती व्यवस्थापन वि.प्रमूख,

माहितीचा अधिकारी अधिनियम-२००५ चे कलम ४ (१) (b) (i)

भाग क्र.१७ (Manual-17)

अन्य माहिती

कलम ४ (१) (ब) (xvii)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथील आपत्ती निवारण विभाग कार्यालयातील प्रकाशीत
माहिती

निरंक विभाग १) सन.२०२३-२४ आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी.



जा.क्र.भिनिशमनपा/आ.व्य.वि./ २०२४
दिनांक /०१/२०२४

प्रति,
प्र.संगणक व्यवस्थापक,
संगणक विभाग,
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका,
भिवंडी.

विषय :- माहिती अधिकार अधिनियम, २००५ ची अंमलबजावणी होणे बाबत.

संदर्भ:- जा.क्र./भिनिशमनपा/माहिती व जनसंपर्क/३४/ २०२४

दि. ०५/०१/२०२४ रोजीचे या कार्यालयास दि. ०८/०१/२०२४ रोजी
प्राप्त पत्र.

महोदय,

माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम ४ मधिल तरतुदीनुसार १ ते १७ बाबीवरील माहिती संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये सुचित केले आहे. तरी आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती सॉफ्ट/हार्ड कॉफीमध्ये या सोबत सादर करीत आहे.

प्र.आपत्ती व्यवस्थापन प्रमुख
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका.

प्रत, माहितीस्तव,
१. मा.उप-आयुक्त सोा.(आपत्कालीन)
२. माहिती व जनसंपर्क विभाग.